



Gandhi Special Tubes Ltd.

Regd. Off.: 201-204, Plaza, 2nd Floor, 55 Hughes Road, Next to Dharam Palace, Mumbai - 400 007.

Tel.: 2363 4179 / 2363 4183 / 2363 5042 • Fax : 91-22-2363 4392

E-mail : info@gandhitubes.com • Website : www.gandhitubes.com

CIN.: L27104MH1985PLC036004 .



Date: February 12, 2022

Corporate Relationship Department BSE LIMITED 1 st floor, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001. Scrip Code: 513108	The Manager Listing Department THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD Exchange Plaza, Plot No C/1, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400051. Company Code : GANDHITUBE
--	--

Subject: Press Release of Financial Results as per Regulation 47(4) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

We have to inform you that pursuant to Regulation 47(4) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published the Financial Results in following newspapers on February 12, 2022

1. The Free Press Journal
2. Navshakti

Newspaper cuttings of the above mentioned newspaper are attached.

Kindly take the above intimation published in Newspaper on your record and acknowledge.

Thanking you,

Yours Faithfully,

For **GANDHI SPECIAL TUBES LTD**



Jitendra Khadye
Company Secretary & Compliance Officer

	2021	2020	2019
(b) Other Income	0.51	50.35	11.62
Total Income (a + b)	1.80	53.17	12.42
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.46)	37.57	6.37
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.46)	37.57	6.37
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.58)	28.12	7.28
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2.58)	104.58	7.28
Paid up equity share capital (Face Value of Re. 10 each)	90.00	90.00	90.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
Earnings per share (of Re. 10 each) (not annualised) (for continuing and discontinued operations)			
a) Basic	(0.29)	3.12	0.81
b) Diluted	(0.29)	3.12	0.81

Notes to the financial results:

1. The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 11, 2022. The unaudited financial results for the quarter and nine-months ended on December 31, 2021 have been subjected to Limited Review by the Statutory Auditors.

2. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine-months ended on December 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI LODR. The full format of the Financial Results for the quarter and nine-months ended on December 31, 2021 are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and Company's website (www.swindia.com).

For and on behalf of Board of Directors of
SW Investments Limited
sd/-
Lalitha Cheripalli
Director (DIN: 07026989)

Date : February 11, 2022
Place : Mumbai

JOYVILLE SHAPOORJI HOUSING PRIVATE LIMITED
CIN : U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com
Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai - 400005

Statement of Unaudited Financial Results for the three months ended 31 December 2021

	3 months ended	Previous year ended

Particulars	31-Dec-21	31-Dec-21	31-Dec-20
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from operations (net)	2,527	4,953	843
Net Profit/(loss) for the period (before tax and exceptional items)	(378)	(2,945)	(1,701)
Net Profit/(loss) before tax (after exceptional items)	(1,311)	(2,782)	(1,120)
Net Profit/(loss) after tax	(1,311)	(2,782)	(1,120)
Total comprehensive income for the year	(1,303)	(2,759)	(1,166)
Equity share capital	13,185	13,185	12,611
Earnings per share (in Rs.) - Basic and diluted	(0.20)	(0.43)	(0.18)

Notes

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on Company's website at www.hvtd.com.

2. The financial results for the quarter and nine months ended 31st December, 2021 were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 11th February, 2022. The results have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

3. Figures have been regrouped, rearranged or reclassified wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors
Vinay Kapadia
Chairman

Place: Mumbai
Date: 11th February, 2022

ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED
CIN : L51100MH1983PLC030782
Regd. Office: Seksaria Chambers, 5th floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 001.

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Third Quarter and Nine Months Ended 31st December, 2021

(Amount in Thousands, Except Earning Per Share)

Sr. No.	Particulars	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended
		31-12-2021	31-12-2021	31-12-2020
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (Net)	5,366.43	22,373.77	1,542.74
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	(31.53)	2,530.49	1,585.68
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	(31.53)	2,530.49	1,585.68
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	(466.62)	2,072.07	1,585.68
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(435.87)	3,303.40	1,662.47
6	Paid-up equity share capital (Face value of '10/- each)	14,400.00	14,400.00	14,400.00
7	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings per share (of '10/- each) (not annualised)	(0.32)	1.44	1.10

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results of the Company for the Third Quarter and Nine Months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Third Quarter and Nine Months ended 31st December, 2021 of the Company are posted on Company's website (www.ishwarshakti.com) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed.

2. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 10th February, 2022.

GANDHI SPECIAL TUBES LTD.
(CIN-L27104MH1985PLC036004)
Regd. Office: 201-204, Plaza, 2nd Floor, 55 Hughes Road, Mumbai - 400007
Tel no:-91-22-2363 4179 / 2363 4183 / 23635042
Email: info@gandhitubes.com • Website: www.gandhispecialtubes.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2021.
(Rs In Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Nine Month Ended	Quarter Ended
		31-12-2021 (UNAUDITED)	31-12-2021 (UNAUDITED)	31-12-2020 (UNAUDITED)
1	Total Income from Operations (net)	3,553.64	10,895.07	3,788.62
2	Net Profit(+) / Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,104.45	4,004.71	1,610.38
3	Net Profit(+) / Loss(-) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,104.45	4,004.71	1,610.38
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	821.18	3,015.59	1,205.58
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	825.05	3,027.21	1,206.62
6	Equity Share Capital	607.60	607.60	645.93
7	Earnings Per Share (EPS) (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	6.46	23.71	9.33

Notes:

1. The above unaudited financial results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 10, 2022. The statutory auditors have carried out a limited review of these results.

2. Figures for the previous periods have been regrouped and / or rearranged and / or reclassified wherever necessary to make them comparable with those of current periods.

3. The basic & diluted EPS for the quarter ended December 31, 2021 has been computed on weighted average Share Capital after Buyback.

4. The Company has only one reportable segment in terms of Ind AS 108.

5. The above is an extract of the detailed unaudited financial results for the quarter and nine month ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and nine month ended unaudited financial results are available on the Stock Exchanges websites at www.nseindia.com, www.bseindia.com and on the company's website www.gandhispecialtubes.com.

Place : MUMBAI
Dated : 10 February, 2022

For Gandhi Special Tubes Limited
Manhar Gandhi
Chairman & Managing Director

BRADY & MORRIS ENGG. COMPANY LIMITED

